

PPFL/SE/2023-2024/031

August 11, 2023

To, BSE Limited 25th Floor, P.J Towers, Dalal Street, Mumbai-40000 I

Scrip Code: 542907

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai -40005 I

Scrip Code: PRINCEPIPE

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement - Publication of Unaudited Financial Results

We write to inform you that pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR"), the Unaudited Financial Results for the Quarter and Three Months ended June 30, 2023, were published in the newspapers on August 11, 2023, in Economic Times (English) and Tarun Bharat Goa (Marathi).

You are requested to take note of the same.

Thanking You.

Yours faithfully,

For PRINCE PIPES AND FITTINGS LIMITED

Shailesh K. Bhaskar
Company Secretary & Compliance Officer
ACS: 36475

Encl. as above.



Mfg. & Exporters of UPVC, CPVC, PPR & HDPE Pipes, Fittings, Valves & Water Tanks














T: 022-6602 2222 F: 022-6602 2220 E: info@princepipes.com W: www.princepipes.com

Regd. Off.: Plot No. 1, Honda Industrial Estate, Phase II, Honda Sattari, Honda - 403 530, Goa, India. CIN: L26932GA1987PLC006287



	Particulars	Quarter	Quarter ended			
Sr. No.		30-06-2023 (Unaudited)	30-06-2022 (Unaudited)	31-03-2023 (Audited)		
1.	Total Income	1,44,055	1,23,926	5,45,601		
2.	Net Profit from ordinary activities before tax	25,736	22,180	94,118		
3.	Net Profit for the period after Tax (PAT)	19,465	16,445	70,098		
4.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period after tax and other Comprehensive Income after tax)	19,171	16,007	70,477		
5.	Paid-up Equity Share Capital (Face Value per share ₹1/-)	2,354	2,354	2,354		
6.	Other Equity			4,66,908		
7.	Earnings Per Equity Share (Face Value of ₹1/- each) Basic (₹) Diluted (₹)	8.27 8.27	6.99 6.99	29.78 29.78		

Notes:

Key numbers of Standalone U	Inaudited Financial Results		(₹ in Lac	
	Quarter	Year ended		
Particulars	30-06-2023	30-06-2022	31-03-2023	
	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
Total Income	1,44,047	1,23,920	5,45,573	
Profit before tax	25,740	22,184	94,088	
Profit after tax	19,469	16,449	70,068	

2. The above is an extract of detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com. The same is also available on the Company's website viz. www.krblrice.com under the link investor



For and on behalf of Board of Directors of

Place: Noida Date: 10 August 2023

Anoop Kumar Gupta Joint Managing Director

Regd. Office: 5190, Lahori Gate, Delhi-110006 CIN: L01111DL1993PLC052845, Email: investor@krblindia.com, website: www.krblrice.com, Tel.: +91-11-23968328, Fax: +91-11-23968327

VIP CLOTHING LIMITED

Registered Office: C-6, Road No. 22, M.I.D.C., Andheri (East), Mumbai - 400 093. Website: www.vipclothing.in Email ID: investor.relations@viporg.com; Tel: 91-2825 7624, 2825 7627 Fax: 91-22-2837 1023; CIN: L18101MH1991PLC059804

EXTRACT OF THE UN-AUDITED (STANDALONE) FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023

(₹ In Lakhs						
Sr.	Particulars	Qua	Year Ended			
No.		Un-audited	Audited	Un-audited	Audited	
		30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023	
1	Total Income from Operations (Net)	5,375.88	5,173.60	5,226.49	20,238.22	
2	Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	60.51	197.62	(202.02)	663.68	
3	Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	60.51	197.62	(202.02)	663.68	
4	Equity Share Capital	1,651.93	1,651.93	1,651.93	1,651.93	
5	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	*	_	÷	13,465.46	
6	Earnings Per Share (before extraordinary items) (Face Value of ₹ 2/- each)					
	a) Basic :	0.07	0.24	(0.24)	0.80	
	b) Diluted:	0.07	0.24	(0.24)	0.80	
7	Earnings Per Share (after extraordinary items) (Face Value of ₹ 2/- each)					
	a) Basic :	0.07	0.24	(0.24)	0.80	
	b) Diluted :	0.07	0.24	(0.24)	0.80	

Notes:

- 1) The above is an extract of the detailed format of the Financial Results for the quarter ended June 30, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of the Standalone Un-audited Financial Results for the quarter ended June 30, 2023 is available on the Stock Exchange websites. (www.nseindia.com and www.bseindia.com) and also on the Website of the Company at www.vipclothing.in.
- 2) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on August 10, 2023.

For VIP Clothing Limited Sd/-**Sunil Pathare**

Date : August 10, 2023 **Chairman and Managing Director** Place : Mumbai

House of Brands









GMM PFAUDLER LIMITED

Registered Office & Works: Vithal Udyognagar, Karamsad 388 325, Gujarat, India CIN No: L29199GJ1962PLC001171, Email ID: investorservices@gmmpfaudler.com Website: www.gmmpfaudler.com

EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

₹ in Crore (except per share data)

Sr. No.	The second secon	Consolidated					
		Quarter ended	Quarter ended	Quarter ended 30.06.2022	Year ended		
		30.06.2023	31.03.2023		31.03.2023		
		Unaudited	Refer Note (ii)	Unaudited	Audited		
1	Total Income from Operations	912.27	865.95	739.24	3,177.55		
2	Net Profit / (Loss) (before tax, Exceptional items)	85.81	55.57	83.43	296.82		
3	Net Profit / (Loss) before tax (after Exceptional items)	85.81	55.56	83.43	275.24		
4	Net Profit / (Loss) after tax (after Exceptional items)	54.27	36.47	61.47	213.50		
5	Total Comprehensive Income for the period	59.95	65.82	68.90	321.01		
6	Paid-up Equity Share Capital (Face Value of ₹ 2/- each)	8.99	8.99	2.92	8.99		
7	Other Equity				795.04		
8	Earnings Per Equity Share on net profit after tax (Fully paid-up equity share of ₹ 2/- each) (not annualised)						
	(i). Basic	12.22	8.56	10.15	37.52		
	(ii). Diluted	12.22	8.56	10.15	37.51		

Key numbers of Standalone Unaudited Financial Results

	Particulars		Standalone						
2796		Quarter ended	Quarter ended	Quarter ended 30.06.2022	Year ended 31.03.2023				
No.		30.06.2023	31.03.2023						
		Unaudited	Refer Note (ii)	Unaudited	Audited				
1	Turnover	280.15	293.06	249.01	1,074.79				
2	Profit before tax	22.93	45.72	28.00	131.07				
3	Profit after tax	16.86	34.28	20.86	98.94				

Notes:

- (i) The above is an extract of the detailed format of quarter ended financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of quarter ended financial results are available on the Stock Exchange websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com. The same is also available on the company's website viz. www.gmmpfaudler.com.
- (ii) The figures of quarter ended March 31, 2023 are the balancing figures between audited figures in respect of full financial year up to March 31, 2023 and unaudited published year to date figures up to December 31, 2022 being the date of end of third quarter of the respective financial year which was subjected to limited review.



For GMM Pfaudler Limited Tarak Patel Managing Director DIN: 00166183



PRINCE PIPES AND FITTINGS LIMITED

Regd Off: Plot No 1. Honda Industrial Estate, Phase II, Honda Satari, Honda, Goa 403 530 Corp Off: 8th Floor, The Ruby, 29, Senapati Bapat Marg, (Tulsi Pipe Road), Dadar West, Mumbai 400028 Tel No.: 022-6602 2222 | Fax No.: 022 6602 2220

Email id.: investor@princepipes.com | Website: www. Princepipes.com CIN: L26932GA1987PLC006287

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE THREE MONTHS ENDED 30.06.2023

Sr.	Particulars	Th	Year Ended		
No.		30.06.2023 Unaudited	31.03.2023 Unaudited	30.06.2022 Unaudited	31.03.2023 Audited
Ę	REVENUE				li .
a.	Revenue from Operations	5,535.51	7,644.09	6,040.79	27,108.71
b.	Other Income	37.99	34.20	12.38	85.50
	Total Revenue	5,573.50	7,678.29	6,053.17	27,194.21
II.,	EXPENSES				
a.	Cost of Materials Consumed	4,497.52	4,783.88	4,604.20	19,790.07
b.	Purchase of Stock-in-Trade	70.47	274.70	198.35	785.91
C.	Changes in Inventories of Finished Goods, Stock-in-Trade and Work-in-Progress	(425.71)	62.58	(18.02)	345.95
d.	Employee Benefit Expense	320.39	308.89	262.44	1,160.51
е.	Finance Cost	17.43	28.25	33.75	110.13
f	Depreciation and Amortization Expenses	218.10	211.40	196.63	830.11
g.	Other Expenses	619.74	730.65	555.29	2,523.12
	Total Expenses	5,317.94	6,400.35	5,832.64	25,545.80
Ш	Profit before tax (I - II)	255.56	1,277.94	220.53	1,648.41
IV	Tax expense Current tax Deferred tax (Excess) / Short Provision for tax adjustments in respect of earlier years (Net)	67.26 (7.88)	329.04 7.72	62.27 (2.00)	420.07 15.84 (1.71)
	Total Tax Expense	59.38	336.76	60.27	434.20
٧	Profit for the period (III-IV)	196.18	941.18	160.26	1,214.21
VI	Other Comprehensive Income				
a.	Items that will not be reclassified to Profit or Loss		(0.48)	183	(8.20)
b.	Income tax relating to items that will not be reclassified to profit or loss		0.12	950	2.06
	Total Other Comprehensive Income		(0.36)	3(#4)	(6.14)
	Total Comprehensive Income for the period (V + VI)	196.18	940.82	160.26	1,208.07
VII	EQUITY Equity Share Capital Other Equity	1,105.61	1,105.61	1,105.61	1,105.61 12,534.02
VIII	Earning per equity share in Rs. (Face Value per Share Rs 10 each) (Not Annualised) Basic (in Rs.) Diluted (in Rs.)	1.77 1.77	8.51 8.51	1.45 1.45	10.98 10.98

- 1. The above results were reviewed by Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 10.08.2023 and have been reviewed by the Statutory Auditors of the Company.
- 2. Figures for the quarter ended 31.03.2023 represents the difference between the audited figures in respect to the full financial year and published figures of period ended 31.12.2022 (limited reviewed).
- The Company is solely engaged in manufacturing and selling of pipes and fittings in India.

For and on behalf of Board Prince Pipes and Fittings Limited

Jayant Shamji Chheda Chairman & Managing Director (DIN: 00013206)

Place: Mumbai Date: August 10, 2023 Place: Mumbai

Date: 10.08.2023

उंडीर बांदोडा येथे नदीत वृद्धाचा मृतदेह आढळला

मासे पकडण्यासाठी गेला असता नदीत बुडून मृत्यू झाल्याचा संशय

उंडीर-बांदोडा येथील पुलाजवळ जुवारी नदीच्या पात्रात एका वृद्धाचा मृतदेह तरंगत असल्याचा प्रकार काल गुरुवारी सकाळी उघडकीस आला. ज्योव उर्फ जॉनी दुमिंगो डायस (६८, रा. खारवाडा बांदोडा) अशी त्याची ओळख पटली आहे.

पोलिसांनी दिलेल्या फोंडा कुटुंबीय माहितीनुसार ज्योव यांचे लंडन येथे वास्तव्यास आहे. मयत कुटुंबियांसमवेत त्याच्या भावाच्या राहत होता. त्याला नदीच्या पात्रात मासे जाण्याचा छंद आहे. बुधवारी रात्री तो मासे पकडण्यासाठी गेला असता पाय घसरून नदीच्या पात्रात पडून

रेल्वे प्रवाशांचा चोरलेला

चौदा लाखांचा ऐवज जप्त

मडगाव : अटक करण्यात आलेल्या आरोपीसमवेत पोलीस

कर्मचारी गुरुदास गावडे, गुरुदास कदम, सुनील गुडलर, सत्यवान

प्रतिनिधी, मडगाव : मडगाव रेल्वे स्थानकावर पहाटे आगमन

झालेल्या एका रेल्वे प्रवाशाचा सुमारे ७.७९ लाख रुपये किंमतीचा

पळवलेला ऐवज कोंकण रेल्वे पोलिसांनी जप्त करुन नसिम उर्फ

सविस्तर माहितीनुसार ७ ऑगस्ट २०२३ रोजी मंगळूर रेल्वे

स्थानकावरुन करमळी (गोवा) येण्यासाठी सुमिथा श्रीनिवास

भट (वय ५१) ही महिला आपल्या कुटुंबासमवेत नेत्रावती

एक्सप्रेस रेल्वेने गोव्याच्या दिशेने प्रवास करीत होती. मडगाव

रेल्वे स्थानकावर ही रेल्वे पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमाराला

पोहोचली तेव्हा तिची पर्स अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे

या पर्समध्ये सुमारे ७.४६ लाख रुपये किंमतीचे दागिने व

या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर मूळ झारखंड

येथील व सध्या कारवार येथे राहात असलेल्या निसम उर्फ सलीम

खान याला जेरबंद केले. हा आरोपी सध्या आल्त -दाबोळी येथे

एका भाड्याच्या खोलीत राहात होता. पोलिसांनी त्याच्या या

खोलीवर छापा मारला तेव्हा ५ महिलांची पर्स, सोन्याचे दागिने.

३६ विविध मोबाईल मिळून सुमारे १४.३० लाख रुपयांचा ऐवज

धावत्या रेल्वेत झालेल्या सुमारे ३० हून अधिक चोरी प्रकरणात

या आरोपीचा सहभाग असावा असा तपास यंत्रणेचा प्राथमिक

अंदाज आहे. कोकण रेल्वेचे मडगावचे पोलीस अधीक्षक गरुदास

गावडे, उपअधीक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस

निरीक्षक सुनील गुडलर व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई

मुळगाव येथे बिबटा पुन्हा लोकवस्तीत

सीसीटीव्ही कॅमेरात कैद, वनखात्याकडे तक्रार

केली. पोलिसांच्या या कारवाईबाबत त्यांचे कौतुक होत आहे.

इतर ऐवज होता. या प्रकरणी सदर महिलेने पोलीस तक्रार केली.

सलीम खान या आरोपीला जेरबंद केले आहे.

तिच्या लक्षात आले

नाईक गावकर, सत्यवान गावकर, अमरनाथ चौधरी व अन्य.



पोलीस. २) मयत ज्योव डायस.

बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला फोंडा अग्निशामक दलाच्या टिमन मृतदेह पाण्याबाहेर काढला. त्यानंतर फोंडा पोलिसांनी घटनास्थळी केला. मृतदेह उत्तरीय पंचनामा तपासणीनंतर नातेवाईकांच्या स्वाधीन

करण्यता आला त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुलगे असा परिवार आहे. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी घटनेची अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली असून पोलीस उपनिरीक्षक नितेश काणकोणकर अधिक तपास करीत

फोंडा पोलीस स्थानकाची शववाहिका नादुस्तरत अवस्थेत

फोंडा पोलीस स्थानकाची शववाहिका काही महिन्यांपासून नादुरूस्त अवस्थेत आहे. त्यामळे पंचनामा उरकल्यानंतर अनेक तास केवळ ताटकळत राहावे लागत आहे. फोंडा पालिकेची किंवा इतर स्वयंसेवी संस्थाच्या शववाहिकेची वाट पाहत फोंडा पोलिसांना रहावे लागत आहे. याबाबत नातेवाईकांनीही केला आहे. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर बांदोडाच्या उपसरपंच चित्रा फडते यांनी घटनास्थळी भेट दिली. आमदाराच्या मदतीने मडकई मतदारसंघासाठी एक शववाहिका मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी

म्हापसा विठ्ठल मंदिरात उद्या गंध पूजा

प्रतिनिधी, म्हापसा : क्षेत्र विट्ठलवाडी म्हापसा येथील विट्ठल रखुमाई मंदिरात शनिवार दि. १२

रोजी अधिक शाहााह एटाजादशा निमित्त सकाळी महापूजाा, 90.30 विठ्ठल रखुमाई वा. श्रींच्या

मूर्ती. मूर्तीवर गंधपूजा करण्यात येईल अशी माहिती अध्यक्ष तषार टोपले यांनी दिली येथील सावईवेरे पुरोहित लक्ष्मीकांत साने यांच्याहस्ते गंध पूजा होईल. रात्री ८.३० वा. महाआरती होईल. पुजेचे


यजमानपद रिषित तुषार टोपले

सर्व महाजन, ग्रामस्थ व भक्त मंडळींनी उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान समितीतर्फे करण्यात आले आहे.

CHANGE OF NAME

Smt. Sawati spouse of No. 2790662A Rank Ex Hav Name - Naik Shankar Jayram Resident of Village Amboli (Nangartas), Post. Amboli Tehsil - Sawantwadi, Dist Sindhudurg have changed my name from Sawati to Swati Shankar Naik vide affidavit dated 04.08.2023 before Executive Magistrate, Vengurla.

Cine Kamala, Tisk-Usgao Daily 3 Shows



at 3.00 pm 6.00pm & 9.00 pm

GADAR

Z SQUARE

SCREEN II

OMG 2

GADAR 2

9.45 AM, 3.40 PM & 10.00 PM

12.40 PM & 6.40 PM,

HIRA TALKIES

SCREEN II

OMG 2

9.45 AM, 3.40 PM & 10.00 PM

GADAR 2

12.40 PM & 6.40 PM

CINE NIAGARA

CINEMAS

NOW SHOWING 11th AUGUST 2023 To 17th AUGUST 2023

Z SQUARE

SCO-DA-GAMA SCREEN-I

GADAR 2 9.30 AM, 12.30 PM, 3.30 PM,

HIRA TALKIES

GADAR 2 9.30 AM, 12.30 PM, 3.30 PM

6.30 PM & 9.45 PM CINE NIAGARA SCREEN I

GADAR 2 9.30 AM, 12.30 PM, 3.30 PM,



SCREEN II OMG 2 9.45 AM, 3.40 PM & 10.00 PM **GADAR 2**

12.40 PM & 6.40 PM

For Online Booking Visit Our Website : www.bookmyshow.com : www.paytm.com paytm GADAR 2 (U/A)-SUNNY DEOL, AMISHA PATEL-170 MIN OMG 2 (A) - AKSHAY KUMAR, PANKAJ TRIPATI & YAMI GAUTAM- 156.10 Mil

क्रेनरा बैंक Canara Bank 👍 सिंडिकेट Syndicate

प्रादेशिक कार्यालय, गोवा पहिला मजला, माथियास प्लाझा, १८ जून रस्ता, पणजी, गोवा ४०३००१ ईमेल आयडी: mipdrogoa@canarabank.com

विलिनीकरण सूचना

आमची गोवा कारोणा (१७२२२) शाखा ही गोवा हळदोणा (०३३५) शाखेमध्ये लवकरच विलीन करण्यात येणार आहे. ग्राहकांना सर्व बँकविषयक सेवा विलीनीकरणानंतर मेंडोन्स बिल्डिंग कोतारभाट, हळदोणा, बार्देश, उत्तर गोवा, गोवा ४०३५०८ येथे स्थित असलेल्या कॅनरा बँक गोवा हळदोणा शाखा येथून प्राप्त करता येतील. आमच्या कारोणा शाखेच्या ग्राहकांसाठी ही आगाऊ सूचना आहे.

गोवा सरकार पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय सेवा संचालनालय

स्पेसिस बिल्डिंग, चौथा मजला, पाटो,पणजी - गोवा ४०३००१ भारत

फोन नं. +९१ (०८३२) २४३७२४५ फॅक्स नं. +९१ (०८३२) २४३७२४४ वेबसाईट: www.ahvs.goa.gov.in ईमेल: dir-ahvs.goa@nic.in

नं. ९-१ (२१)/नॉन-पेटंट व्हीईंटी एमईडी./ए.एच/२०२३-२४/२५२० दिनांकित १०.०८.२०२३

निविदा सूचना

(फक्त ई-निविदा पद्धतीने)

संचालक पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय सेवा, गोवा सरकार, पाटो–पणजी यांनी गोव्याच्या राज्यपालांच्यावतीने वर्ष २०२३-२४ करिता "नॉन-पेटंट पशुवैद्यकीय औषधांच्या " पुरवठ्यासाठी निविदा (फक्त ई-निविदा पद्धतीने)

सविस्तर निविदा सुचनेसाठी व ई- निविदेमध्ये सहभागासाठी वेबसाईट https://eprocure.goa.gov.in ला भेट द्यावी

डीआय/जाहिरात/१०५१/२०२३

THE BICHOLIM MERCHANTS URBAN CO-OP. CREDIT SOCIETY LTD.

Head Office 'Sahayog Odli New Market, Bicholim, Goa. (Reg. No. RES-(a)-5/NZ/Goa, Dtd.13th, March, 1992) Ph.No. 7447200461, Email: bicholimmerchantsho@gmail.com

32nd ANNUAL GENERAL BODY MEETING

Notice is hereby given to the Members (Shareholders) of The Bicholim Merchants Urban Co-operative Credit Society Ltd. Bicholim - Goa that, the 32nd Annual General Body Meeting of the Society is convened on Sunday, 27th August. 2023 at 10.00 a.m. in conference hall of the society near Municipal Market Bicholim - Goa to transact he business as per below given Agenda

AGENDA

To read and confirm the minutes of last Annual General Body Meeting of the Society held on 25th September, 2022

To consider and adopt Board of Directors Report and Audited Statements o Accounts for the F.Y. 2022-23.

To consider and adopt Audit Report and its Rectification Report for the F.Y. 2022-23.

To approve the appropriation of profit for the F.Y. ended 31st March, 2023 as

To approve the excess expenditure incurred over the budget provision for the F.Y 2022-23.

2022-23.
6. To approve the Budget for the F.Y. 2023-24.
7. To approve the insertion of new Bye Laws No.28 (XXVIII).
8. To appoint auditor from the panel of auditors constituted by the Registrar of Cooperative Societies Govt. of Goa to audit the Societies accounts for the F.Y. 2023-24.
9. To approve the transfer of unpaid dividend to Statutory Reserve Fund.
10. To approve the transfer of Covid-19 Pandemic Fund to N.P.A. Reserve
11. To consider any other subject with premisein of the above.

Place: Bicholim - Goa

On and behalf of The Bicholim Merchants Urban Co.-Operative Credit Society Ltd.

(Sudin V. Nayak), Chairman.

N.B. 1. In case there is no quorum till 10.00 a.m. on 27th August 2023 then, the

meeting will stand adjourned and the said adjourned meeting will be conducted at 10.30 a.m. on the same day, date and place to transact the business on the agenda

2. Only those members as were admitted to the membership on or before 31st March 2023, shall be entitled to take part in the proceedings.

If any suggestions are to be made or questions to be asked or any clarification

is to be sought on any matter related to business of the society, then the same should be sent in writing to this office so as to reach on or before $23^{\rm rd}$

4. Wordings of the insertion of new Bye Laws is placed on notice board

M PRINCE[®]

प्रिन्स पाईप्स आणि फिटिंग्ज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्रमांक 1, होंडा इंडस्ट्रियल इस्टेट, फेज II, होंडा सत्तरी, होंडा, गोवा 403 530 **कॉर्पोरेट कार्यालय:** 8 वा मजला, रुबी, 29, सेनापती बापट मार्ग, (तुलसी पाईप रोड), दादर पश्चिम, मुंबई 400028 **दूरध्वनी क्रमांक:** 022-6602 2222 । फॅक्स क्रमांक: 022 6602 2220

इमेल आयडी : investor@princepipes.com । वेबसाईट: www.Princepipes.com CIN: L26932GA1987PLC006287

30.06.2023 रोजी संपलेल्या तिमाहीचे अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

				₹.	मिलियनमध्ये
अ.	तपशील	सम	ाप्तीचे तीन र्मा	हेने	वर्ष अखेर
क्र.	VI NIIVI	30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
Τ	महसूल				
ए.	ऑपरेशन्समधून महसूल	5.535.51	7.644.09	6.040.79	27,108.71
बी.	इतर उत्पन्न	37.99	34.20	12.38	85.50
	एकूण महसूल	5,573.50	7,678.29	6,053.17	27,194.21
Ш	खर्च				
₹.	वापरलेल्या साहित्याची किंमत	4,497.52	4,783.88	4,604.20	19,790.07
बी.	स्टॉक-इन-ट्रेडची खरेदी	70.47	274.70	198.35	785.91
सी.	तयार वस्तू, स्टॉक-इन-ट्रेड आणि वर्क-इन-प्रगतीच्या यादीतील बदल	(425.71)	62.58	(18.02)	345.95
डी.	कर्मचारी लाभ खर्च	320.39	308.89	262.44	1,160.51
ई.	वित्त खर्च	17.43	28.25	33.75	110.13
एफ.	घसारा आणि कर्जमाफी खर्च	218.10	211.40	196.63	830.11
जी.	इतर खर्च	619.74	730.65	555.29	2,523.12
	एकूण खर्च	5,317.94	6,400.35	5,832.64	25,545.80
Ш	करपूर्व नफा (I-II)	255.56	1,277.94	220.53	1,648.41
IV	कर खेर्च		,		,
	चालू कर	67.26	329.04	62.27	420.07
	प्रलंबित कर	(7.88)	7.72	(2.00)	15.84
	(अतिरिक्त)/आधीच्या वर्षांच्या संदर्भात कर समायोजनासाठी अल्प तरतूद (नेट)	(1.00)		(2.00)	(1.71)
	एंकूण कर खर्च	59.38	336.76	60.27	434.20
٧	कालावधीसाठी नफा (III-IV)	196.18	941.18	160.26	1,214.21
VI	इतर सर्वसमावेशक उत्पन्न				
₹.	नफा किंवा तोट्यामध्ये पुनर्वर्गीकृत न केल्या जाणाऱ्या बाबी	_	(0.48)	_	(8.20)
बी.	नफा किंवा तोट्यात पुनर्वेर्गीकृत न केलेल्या वस्तुंशी संबंधित आयकर	_	0.12	_	2.06
	एकूण इतर सर्वसमावेशक उत्पन्न	_	(0.36)	-	(6.14)
	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (V+VI)	196.18	940.82	160.26	1,208.07
VII	इक्वीटी				
	इक्वीटी शेअर कॅपिटल	1,105.61	1,105.61	1,105.61	1,105.61
	इतर इक्वीटी	.,	.,	.,	12,534.02
VIII	कमाई प्रति इक्वीटी शेअर रु. मध्ये				
	(प्रति शेअर दर्शनी मूल्य प्रत्येकी 10 रुपये) (वार्षिक नाही)				
		1.77	8.51	1.45	10.98
	बेसिक (रु. मध्ये)	1.77	0.51	1.45	10.30

- 1. वरील निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन केले गेले आणि संचालक मंडळाने 10.08.2023 रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकीमध्ये मंजूर केले आणि त्यांचे पुनरावलोंकन कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी केले आहे.
- 2. 31.03.2023 रोजी संपलेल्या तिमाहीचे आकडे आणि 31.12.2022 (मर्यादित पुनरावलोकन) रोजी पूर्ण आर्थिक वर्षाच्या संवर्भात लेखापरीक्षित आकडे आणि संपलेल्या कालावधीचे प्रकाशित आकडे यांच्यातील फरक दर्शवतात.
- 3. कंपनी भारतात फक्त पाईप्स आणि फिटिंग्जचे उत्पादन आणि विक्री करण्यात गुंतलेली आहे.

प्रिन्स पाईप्स आणि फिटिंग्ज लिमिटेड बोर्डाच्या वतीने आणि त्यांच्या करिता

जयंत शामजी छेडा अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

मुळगाव : गावकरवाडा मुळगाव येथे बिबट्याला पकडण्यासाठी

प्रतिनिधी, डिचोली : गावकरवाडा मुळगाव डिचोली येथे एका घराच्या मागील बाजूस एक बिबट्या शेडमधून कुत्र्याला पळवून नेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या भागात खळबळ माजली होती. या घटनेची माहिती वन खात्यालाही देण्यात आली होती. दोन दिवसांनंतर पुन्हा बिबटा याच घराच्या मागे कृत्र्यांच्या शोधात आल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. त्यानंतर वन खात्याने या घराच्या परिसरात पिंजरा लावून बिबट्यासाठी सापळा

सदर बिबटा रात्रीच्या सुमारे १ ते ३ या वेळेत या जागेवर पुन्हा आला. बिबटा वारंवार लोकवस्तीत येत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. सदर घटनेची रीतसर तक्रार वन खात्याला दिली. वनखात्याच्या कर्मचऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी

ताबडतोब येथे पिंजरा लावलेला आहे. जंगली श्वापदांचा लोकवस्तीतील वावर आता बराच वाढला आहे. डिचोली तालुक्यातील अनेक भागांमध्ये सध्या बिबट्याचा वावर झालेला आहें. हल्लीच सुर्ल सांखळी येथे एका बारच्या आवारात बिबटा बिनधास्तपणे वावरताना दिसला होता. या भागातीलही कुत्रे, मांजरे व वासरे बिबट्याने फस्त केली होती. त्यानंतर सुर्ल भागातही पिंजरा लावण्यात आला होता. परंतु त्यात सदर बिबटा अडकला नव्हता. आता मुळगाव येथे भर वस्तीत फिरणाऱ्या बिबट्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे.

सहवेदना

पार्वती बेहरे



प्रतिनिधी, फोंडा : वामनेश्वर मंदिर, ढवळी फोंडा येथील श्रीमती पार्वती नीळकंठ बेहरे (८२) यांचे गुरुवार १० रोजी पहाटे निधन झाले. वामनेश्वर मंदिरचे पुजारी उदय व प्रकाश बेहरे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात पुत्र, स्नुषा, विवाहित

कन्या, जावई, नातवंडे असा परिवार आहे. अंत्यसंस्कार त्याच दिवशी दुपारी स्थानिक स्मशानभूमीत करण्यात आले.

The Commission invites applications for the positions described



GOA PUBLIC SERVICE COMMISSION

below through the online mode only. The last date for filling up the applications for all posts other than the posts by transfer on deputation is 25.08.2023. The last date for filling up the applications for transfer on deputation post only is 25.09.2023. For details please refer the Commission's website https://gpsc.goa.gov.in OR Government of Goa portal

NOTE: - 1) All candidates are required to read the instructions provided on Commission's website carefully prior to filling the

2) Once the application form is filled appropriately, candidates are required to pay application fees as follows: a) Online

Download e-receipt showing successful status.

Make online payment

https://cbes.goa.gov.in/

b) Offline Generate e-challan Make cash payment at any SBI Branch situated in Goa

only on or before the last date (although the validity of e-challan is seven days from generation of e-challan).

Bank Stamp is essential on this e-challan. Stamped e-challan to be produced to the Commission's office on or before the last date of submission of

application. 3) Only after successful payment candidates can download their application form.

4) Applications where fee payment has been made after the last date will be summarily rejected and no refund of this payment will

5) Email address and mobile number of the candidate should invariably be provided in the application form. The Commission will send all communications concerning the candidates application through the email address/mobile number provided. All candidates are advised to check their email accounts/mobile phones/Commission's website regularly for updates/notices concerning their application.

I. PUBLIC HEALTH DEPARTMENT

POSTS BY TRANSFER ON DEPUTATION UNDER GOA MEDICAL

1. Associate Professor in:

(i) Physical Medicine and Rehabilitation, by Transfer on

... 1 post (UR) Deputation (ii) Nephrology, by Transfer on Deputation . 2 posts (UR) (iii) Paediatric Surgery, by Transfer on Deputation ... 1 post (UR) (iv) Urology, by Transfer on Deputation ... 2 posts (UR)

(v) Cardio Vascular and Thoracic Surgery, by Transfer on ... 2 posts (UR)

(vi) Cardiology, by Transfer on Deputation ... 2 posts (UR) (vii) Cardiac Anaesthesiology, by Transfer on Deputation ... 2 posts (UR)

(viii) Medical Gastroenterology, by Transfer on Deputation ... 1 post (UR) (ix) Surgical Gastroenterology, by Transfer on Deputation

... 1 post (UR) 2. Professor in:

(i) Physical Medicine and Rehabilitation by Transfer on ... 1 post (UR) deputation (ii) Emergency Medicine, by Transfer on Deputation ... 1 post (UR)

... 1 post (UR) (iii) Endocrinology, by Transfer on Deputation (iv) Paediatric Surgery, by Transfer on Deputation ... 1 post (UR) (v) Urology, by Transfer on Deputation ... 1 post (UR)

(vi) Cardio Vascular and Thoracic Surgery, by Transfer on ... 1 post (UR) Deputation (vii) Cardiology, by Transfer on Deputation ... 1 post (UR) (viii) Cardiac Anaesthesiology, by Transfer on Deputation

... 1 post (UR) (ix) Medical Gastroenterology, by Transfer on Deputation

... 1 post (UR) (x) Surgical Oncology, by Transfer on Deputation ... 1 post (UR) POSTS BY DIRECT RECRUITMENT UNDER GOA MEDICAL COLLEGE

1. Assistant Professor in: (i) Cardiac Anaesthesiology 2 posts (1- UR , 1- ST) (ii) Medical Oncology 1 post (UR)

GOA DENTAL COLLEGE AND HOSPITAL

3. Lecturer in Paediatric Surgery

2. Assistant Professor in Geriatrics Medicine

Lecturer in: (i) Prosthodontics and Crown and Bridge .. 2 posts (1 -ST & 1- OBC) (ii)Oral Pathology and Microbiology1 post(reserved for SC) **II. DIRECTORATE OF AGRICULTURE**

Assistant Agricultural Officer 3 posts (2-Unreserved, 1-SC) Out of 3 posts 1 resvd for Persons with **Disability** (Multiple disabilities from amongst persons under clauses (a) to (d) including deaf-blindness ie. (a) Blindness and low vision (b) Deaf and hard of hearing (c) Locomotor disability including cerebral palsy, leprosy cured, dwarfism, acid attack victims and muscular dystrophy (d) Autism, intellectual disability,

> **III. DIRECTORATE OF SKILL DEVELOPMENT AND ENTREPRENEURSHIP**

Principal Junior Scale/Assistant Apprenticeship Advisor/ Assistant **Controller of Examination**

specific learning disability and mental illness)

..... 2 posts(Unreserved)

.... 1 post (UR)

..... 1 post(UR)

दिनांक : 10.08.2023

(DIN: 00013206)

KP/(SAWGOA-1/IND.)